


महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

ता. निलंगा जि. लातूर



पर्यावरण प्रकल्प कार्य पुस्तिका



महाराष्ट्र शिक्षण सभिसी द्वारा संनयित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा



प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, कुमार / कुमारी निहारे मंगेश
शैलेश इयत्ता B.A.T.Y हजेरी क्रमांक 48
शैक्षणिक वर्ष 20-20 मधील प्रकल्प कार्य Energy Source

या विषयावर मार्गदर्शक शिक्षक / प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षित सर्व कामकाज, माहिती संकलन व अहवाल लेखन विद्यापीठाच्या कला लेखन नियमाप्रमाणे प्रकल्प कार्य तयार केलेले आहे. सदर प्रकल्प कार्य हे संबंधित विद्यार्थ्याने स्वतः संकलित केलेले आहे.

सदर प्रकल्प कार्य हे संबंधित विद्यार्थ्याने स्वतः संकलित केलेल्या लेखन सामग्रीवर आधारित असून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले आहे.

दिनांक :

Roddy
मार्गदर्शक

परिक्षक

R
प्राचार्य / उपप्राचार्य
Principal
Maharashtra Mahavidyalaya
Nilanga 413521 Dist Latur

energy resources

Non renewable energy resources currently dominate the market but there is growing interest in

renewable energy as with pollution continues the green. Pollution from traditional energy sources is driving the change is demand

Solar energy for example is one of the most promising renewable resources as it abundant and does not pollute.

greenhouse gases additionally research is ongoing in order to make solar panels more efficient and cheaper to produce.

while earth's energy landscape is changing it is clear that both renewable and non renewable



meeting the needs of our growing population.

The planet provides a multitude of energy resources. Let us have a look at a few of them below.

Overview:

- This article is an introduction to energy resources.
- First, we'll define what energy resources are.
- Then we'll learn about the source of energy resources.
- We'll continue with the importance of energy resources.
- We'll finish with some examples of energy resources.



Energy Resources Definition.

definition :

energy resources can be defined as materials or elements that can be used to produce energy. ~~energy~~ is quantitative property which produces on out put.

of a force that can be analysed this energy can be in the form of electricity, heat, or mechanical energy.

ex 1

three primary types of energy include fossil fuels, nuclear energy and renewable energy. each type of energy resources.

with its own advantages and disadvantages,

